

14th February, 2024

To,
Department of Corporate Relations,
BSE Limited,
17th Floor,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

BSE CODE: 532435

<u>Subject: Newspaper Advertisement of Un-Audited Standalone Financial Results for the Ouarter and nine months ended December 31, 2023.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the extract copies of newspaper advertisement clippings of Un-audited standalone financial results of the Company for the **Quarter and nine months ended December 31, 2023** published in the "**Financial Express**" an English Daily and "**Pratahkaal**" Marathi a Regional Daily Newspaper on 14th **February, 2024.**

Kindly take the same on record.

Thanking You,

For Sanmit Infra Limited,

SANJAY Digitally signed by SANJAY KANAYALA MAKHIJA DIGITAL DIG

Sanjay Makhija Managing Director (DIN: 00586770)

Encl: As below

SANMIT INFRALTD **FINANCIAL EXPRESS**

SUPERTEX INDUSTRIES LIMITED

CIN: L99999DN1986PLC000046

Regd.Off.: Plot No.45, Phase II Piperia Industrial Estate, Silvassa (D & NH.) Tel:+91 22 22095630 | Website: www.supertex.in | E-Mail: info@supertex.in

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

| Sr. | 9 1990 1990 1990 | Quarter ended | Nine Months Ended | Year ended |
|--------|--|------------------|----------------------|---------------|
| No | Particulars | Unaudited | Unaudited | Audited |
| 0.0007 | | 31-Dec-23 | 31-Dec-23 | 31-Mar-23 |
| 1 2 | Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period | 1260 | 5026 | 6926 |
| 3 | (before Tax and Exceptional items) | 16 | 817 | 20 |
| | Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items) | 16 | 17 | 20 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items) | 12 | 5 | 5 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 11 | | 7 |
| 6 | Paid-up Equity Share Capital | | 100000 | 50,500 |
| 7 | (Face Value of Rs. 10/- each) Reserves (excluding Revaluation Reserve as | 1134 | 1134 | 1134 |
| | shown in the Balance Sheet of previous year) | 1856 | 1856 | 1848 |
| 8 | Earnings Per Share (of Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) | | 5-8-5-9 | 230 Section 1 |
| | Basic (in Rs/p) | 0.09 | 0.01 | 0.06 |
| | Diluted (in Rs/p) | 0.09 | 0.01 | 0.06 |

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the stock exchange website namely BSE Ltd at www.bseindia.com and also on the website of the Company at www.supertex.in.

Place : Mumbai Date: 12" February, 2024

R. K. Mishra Chairman & Managing Director

For Supertex Industries Limited

CINERAD COMMUNICATIONS LIMITED Registered Office: Subol Dutt Building, 13, Brabourne Road, Kolkata 700 001. Telephone: 033 2231 5686, E-mail: cinerad@responce.in, Website: www.cineradcommunications.com

CIN: L92100WB1986PLC218825 STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

| | | | (F | Rs. in Lakhs) |
|--|------------------|------------------|------------------|-------------------|
| | Quarter | Nine Months | | Year |
| PARTICULARS | ended | ended | ended | ended |
| | Dec. 31, 2023 | Dec. 31, 2023 | Dec. 31, 2022 | March 31, 2023 |
| | | (Un-Audited) | | (Audited) |
| T-1-1 : (1) | .00 | | | 1 |
| Total income from operations (net) | 1.713 | 5.120 | 1.109 | 4.962 |
| Net Profit / (Loss) from ordinary | 0.460 | E 044 | 0.155 | 0.506 |
| activities after tax | -0.463 | -5.841 | -2.155 | -9.596 |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items) | -0.463 | -5.841 | -2.155 | -9.596 |
| Equity Share Capital | 520.000 | 520.000 | 520.000 | 520.000 |
| Reserves (excluding Revaluation | 320.000 | 320.000 | 320.000 | 320.000 |
| Reserve as shown in the Balance | | | | |
| Sheet of Previous year) | 0.000 | 0.000 | 0.000 | -407.489 |
| Earnings Per Share | 0.000 | 0.000 | 0.000 | 1071100 |
| (before extraordinary items) | | | | |
| (of Rs. 10/- each) | | | | |
| Basic : | -0.009 | -0.112 | -0.041 | -0.193 |
| Diluted : | -0.009 | -0.112 | -0.041 | -0.193 |
| Earnings Per Share (after extra | | | | |
| ordinary items) (of Rs. 10/- each) | | | | |
| Basic : | -0.009 | -0.112 | -0.041 | -0.193 |
| Diluted : | -0.009 | -0.112 | -0.041 | -0.193 |
| NOTE: | 111 | | | |

The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results for the guarter and nine months ended 31.12.2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and nine months ended 31.12.2023 is available on the Company's and Stock Company's website: http://www.cineradcommunications.com/Unaudited-financial-results.htm

BSE Limited: www.bseindia.com Notes:

1) The said financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 13th February 2024.

2) In accordance with the requirements under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015. the Statutory Auditors have performed a limited review of the financial results of Cinerad Communications Limited for the guarter ended 31st December 2023. There are no qualifications in the limited review report issued for the said period.

For and on behalf of the Board of CINERAD COMMUNICATIONS LIMITED SD/

Reserve

Price

Deposit

Pradeep Kumar Daga DIN: 00080515 Director

Place : Kolkata

Sr.

No

Date: 13.02.2024

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

Stressed Asset Management Branch, Circle Office Building, 8th Floor, 'B' Wing, C-14, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051. Tele: - 022-26728798/8771/8744/8482/8789/8793; Email: - cb15550@canarabank.com SALE NOTICE

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is", basis or 19.03.2024 for recovery of Rs. 1,15,84,77,148.77 (Rupees One Hundred Fifteen Crore Eighty Four Lakh Seventy Seven Thousand One Hundred Forty Eight and Paise Seventy Seven Only) as on 12.02.2024 plus interest and charges from 13.02.2024 till the date of realization) due to Consortium (Canara Bank, Bank of Maharashtra and South Indian Bank) led by Stressed Asset Management Branch Mumbai of Canara Bank from M/s. Elegant Forge & Equipment Pvt. Ltd. situated at Flat No. 701, 7th Floor, A wing, Meenaxi Apartment, Gokuldham Krishna Vatika Marg, Opp. Gen. A K Vaidya Marg, House No. 2,1(P), Vill. Dindoshi, Taluka Borivali Goregaon East, Mumbai - 400063. Earnest Money

Description of the Property

| Flat No. 804, 8th Floor, B Wing, Zeerawali Residencey, CTS No. 5229 A, Survey No. 256-B, Vill. Dearasar Lane, Opp. Jain Derasar Pant Nagar, Ghatkopar East, Mumbai- 400077, admeasuring 1372 sq. ft. in the Name of Jayshree M. Limbani and Manilal H. Limbani. And Flat No. 904, 9th Floor, B Wing, Zeerawali Residency, CTS No. 5229 A, Survey No. 256-B, Vill. Dearasar Lane, Opp. Jain Derasar Pant Nagar, Ghatkopar East, Mumbai- 400077, admeasuring 1372 sq. ft. in the Name of Jayshree M. Limbani and Manilal H. Limbani, (Symbolic Possession, flats will be sold as a single unit) | Rs. 9,82,00,000.00 | Rs. 98,20,000.00 |
|---|--|---|
| Flat No. 701, 7th Floor, A Wing, Meenaxi Appartment, Gokuldham Krishna Vatika Marg, Opp. Gen. A K Vaidya Marg, CTS No. 156A-8 to 16, 136D, 157-1,2,3 & 7 S. No. 34 & 35 House No. 2,1(P), Vill. Dindoshi, Taluka Borivali Goregaon East, Mumbai- 400063, admeasuring 778 sq. ft. in the Name of Mrs. Meena R. Mongra and Mr. Ravindra K. Mongra. (Symbolic Possession) | Rs. 1,84,00,000.00 | Rs. 18,40,000.00 |
| Industrial Land & Factory Building situated at Gat No. 124, Vill, Kalamkhand, Tal. Wada, Near RMD Kwickform Co. Kinipada Wada- Manor Road, Dist. Palghar - 421303. admeasuring 17880 sq. mt. in the Name of M/s. Elegant Creations Pvt. Ltd. (Symbolic Possession) | Rs. 6,18,00,000.00 | Rs. 61,80,000.00 |
| Industrial Land & Factory Building situated at Gat No. 42, Vill. Kanchad, Tal. Wada Near Bil Energy Systems Ltd., Off- Wada - Manor Road Gorkhe Phata, Dist. Palghar – 421303. admeasuring 10190 sq. mt. in the Name of M/s. Elegant Creations Pvt. Ltd. and Plant & Machineries thereon. (Physical Possession) | Rs. 15,05,00,000.00 | Rs. 1,50,50,000.00 |
| Industrial Land & Factory Building situated at Gat No. 474/1, 474/2, 474/3, 475/1 & 474/475/2/1, Vill. Biloshi, Tal. Wada Near Blue Star Ltd. Kudus Ltd., Off-Wada - Manor Road Gorkhe Phata, Dist Palghar - 421303. admeasuring 45660 sq. mt. in the Name of M/s. Elegant Creations Pvt. Ltd. And Plant & Machineries thereon. (Symbolic Possession) | Rs. 1,41,51,00,000.00 | Rs. 14,15,10,000.00 |
| | Residencey, CTS No. 5229 A, Survey No. 256-B, Vill. Dearasar Lane, Opp. Jain Derasar Pant Nagar, Ghatkopar East, Mumbai- 400077, admeasuring 1372 sq. ft. in the Name of Jayshree M. Limbani and Manilal H. Limbani. And Flat No. 904, 9th Floor, B Wing, Zeerawali Residency, CTS No. 5229 A, Survey No. 256-B, Vill. Dearasar Lane, Opp. Jain Derasar Pant Nagar, Ghatkopar East, Mumbai- 400077, admeasuring 1372 sq. ft. in the Name of Jayshree M. Limbani and Manilal H. Limbani, (Symbolic Possession, flats will be sold as a single unit) Flat No. 701, 7th Floor, A Wing, Meenaxi Appartment, Gokuldham Krishna Vatika Marg, Opp. Gen. A K Vaidya Marg, CTS No. 156A-8 to 16, 136D, 157-1,2,3 & 7 S. No. 34 & 35 House No. 2,1(P), Vill. Dindoshi, Taluka Borivali Goregaon East, Mumbai- 400063, admeasuring 778 sq. ft. in the Name of Mrs. Meena R. Mongra and Mr. Ravindra K. Mongra. (Symbolic Possession) Industrial Land & Factory Building situated at Gat No. 124, Vill. Kalamkhand, Tal. Wada, Near RMD Kwickform Co. Kinipada Wada-Manor Road, Dist. Palghar - 421303, admeasuring 17880 sq. mt. in the Name of M/s. Elegant Creations Pvt. Ltd. (Symbolic Possession) Industrial Land & Factory Building situated at Gat No. 42, Vill. Kanchad, Tal. Wada - Manor Road Gorkhe Phata, Dist. Palghar - 421303, admeasuring 10190 sq. mt. in the Name of M/s. Elegant Creations Pvt. Ltd. and Plant & Machineries thereon. (Physical Possession) Industrial Land & Factory Building situated at Gat No. 474/1, 474/2, 474/3, 475/1 & 474/475/2/1, Vill. Biloshi, Tal. Wada Near Bile Star Ltd. Kudus Ltd., Off- Wada - Manor Road Gorkhe Phata, Dist. Palghar - 421303, admeasuring 45660 sq. mt. in the Name of M/s. Elegant Creations Pvt. Ltd. And Plant & Machineries thereon. (Physical Possession) | Residencey, CTS No. 5229 A, Survey No. 256-B, VIII. Dearasar Lane, Opp. Jain Derasar Pant Nagar, Ghatkopar East, Mumbai- 400077, admeasuring 1372 sq. ft. in the Name of Jayshree M. Limbani and Manilal H. Limbani. And Flat No. 904, 9th Floor, B Wing, Zeerawali Residency, CTS No. 5229 A, Survey No. 256-B, VIII. Dearasar Lane, Opp. Jain Derasar Pant Nagar, Ghatkopar East, Mumbai- 400077, admeasuring 1372 sq. ft. in the Name of Jayshree M. Limbani and Manilal H. Limbani. (Symbolic Possession, flats will be sold as a single unit) Flat No. 701, 7th Floor, A Wing, Meenaxi Appartment, Gokuldham Krishna Vatika Marg, Opp. Gen. A K Vaidya Marg, CTS No. 156A- 8 to 16, 136D, 157-1,2,3 & 7 S. No. 34 & 35 House No. 2,1(P), VIII. Dindoshi, Taluka Borivali Goregaon East, Mumbai- 400063, admeasuring 778 sq. ft. in the Name of Mrs. Meena R. Mongra and Mr. Ravindra K. Mongra (Symbolic Possession) Industrial Land & Factory Building situated at Gat No. 124, ViII. Kalamkhand, Tal. Wada, Near RMD Kwickform Co. Kinipada Wada-Manor Road, Dist, Palghar - 421303, admeasuring 17880 sq. mt. in the Name of M/s. Elegant Creations Pvt. Ltd. (Symbolic Possession) Industrial Land & Factory Building situated at Gat No. 42, ViII. Kanchad, Tal. Wada Near Bil Energy Systems Ltd., Off- Wada - Manor Road Gorkhe Phata, Dist. Palghar - 421303, admeasuring 10190 sq. mt. in the Name of M/s. Elegant Creations Pvt. Ltd. and Plant & Machineries thereon. (Physical Possession) Industrial Land & Factory Building situated at Gat No. 474/1, 474/2, 474/3, 475/1 & 474/475/2/1, VIII. Biloshi, Tal. Wada Near Bil Energy Systems Ltd., Off- Wada - Manor Road Gorkhe Phata, Dist. Palghar - 421303, admeasuring 45660 sq. mt. in the Name of M/s. Elegant Creations Pvt. Ltd. And Plant & Machineries thereon. (Physical Possession) |

Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before 18.03.2024 upto 5.00 pm. Date up to which documents can be deposited with Bank is 18.03.2024 upto 5.00 pm. Date of inspection of properties is 12.03.2024 with prior appointment with

For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Manoj Kumar Gupta, Authorized Officer/ Chief Manager, Canara Bank, Stressed Asset Management Branch, Mumbai (Ph. No. 02226728771 Mob. No. 9828234344) or Mr. Smit Jaiswal, Manager, (Mob No. 7223002272) E-mail id cb15550@canarabank.com during office hours on any working day or the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase - 2, Gulf Petrochem

Building, Building No. 301, Gurgaon, Haryana. Pin-122015, Mr. Bhavik Pandya -Mob. No. 8866682937 (Contact No. +91 1244302020/ 21/ 22/ 23/ 24). support@bankeauctions.com; maharashtra@c1india.com.

Date: 13.02.2024 **Authorised Officer** Place: Mumbai Canara Bank, SAM Branch DHOOT INDUSTRIAL FINANCE LIMITED CIN: L51900MH1978PLC020725

Regd. Office: 504 Raheja Centre, 214, Nariman Point, Mumbai - 400 021.

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2023.

| Sr. No. | Particulars | 3 Monti | Nine Months Ended | |
|------------|---|---------------------------|---------------------------|---------------------------|
| .,,,, | | 31-12-2023 (Unaudited) | 31-12-2022 (Unaudited) | 31-12-2023 (Unaudited) |
| 1 | Total income from operations (net) | 11710.14 | 1365.14 | 15664.08 |
| 2 | Net Profit before tax and exceptional items | 10653.35 | (36.72) | 13652.11 |
| 3 | Net Profit after tax | 9262.32 | (212.17) | 11378.81 |
| 4 | Total comprehensive Income for the period | 3724.22 | (1113.28) | 15502.28 |
| 5 | Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹10/- per share) | 631.80 | 631.80 | 631.80 |
| 6 | Earning Per Share (of ₹10/-each) a) Basic (₹) | 146.60 | (3.36) | 180.10 |
| | b) Diluted (₹) | 146.60 | (3.36) | 180.10 |

Note

1 The above is an extract of the detailed format of Quarter and Nine Months Ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine Months Ended Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and the Company's website www.dhootfinance.com

The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 and SEBI Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July

The above financial results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the

Board of Directors at their meeting held on February 13, 2024. 4 The figures of previous quarters and Half year have been regrouped/rearranged wherever necessary.

For and on Behalf of the Board

Place: Mumbai Date: 13th February, 2024

SANMIT INFRA LIMITED

CIN: L70109MH2000PLC288648 601, Makhija Royale, 6TH Floor, S.V. Road, Khar (W), Mumbai, Maharashtra, India, 400052 Email: info@sanmitinfraltd.com Website: www.sanmitinfraltd.com Tel No: 022-67429100

Sd/-

(Managing Director)

Standalone (in lakhs)

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER 2023

| Quarter Ended 31.12.2023 | Quarter Ended 30.09.2023 | Quarter Ended 31,12,2022 | Ended | Ended | Year ended 31.03.2023 |
|--------------------------------|--|---|--|---|--|
| 2,168.82 | 1,891.49 | 3,170.57 | 7,416.48 | 10,328.79 | 14,350.69 |
| 333.87 | 143.86 | 1.21 | 547.23 | 216.79 | 667.24 |
| 333.87 | 143.86 | 1.21 | 547.23 | 216.79 | 667.24 |
| 236.02 | 105.09 | 4.56 | 392.99 | 201.52 | 516.79 |
| 1,580.08 | 1,580.08 | 1,580.08 | 1,580.08 | 1,580.08 | 1,580.08 |
| | | | | | 1,595.86 |
| 0.15 0.15 | 0.07 0.07 | 0.00 | 0.25 0.25 | 0.13 0.13 | 0.33 0.33 |
| 0.15 0.15 | 0.07 0.07 | 0,00 | 0.25 0.25 | 0.13 0.13 | 0.33 0.33 |
| | 2,168.82 333.87 333.87 236.02 1,580.08 | Ended 31.12.2023 30.09.2023 2,168.82 1,891.49 333.87 143.86 236.02 105.09 1,580.08 1,580.08 0.15 0.07 0.15 0.07 0.15 0.07 0.15 0.07 | Ended Ended Ended 31.12.2023 30.09.2023 31.12.2022 2,168.82 1,891.49 3,170.57 333.87 143.86 1.21 236.02 105.09 4.56 1,580.08 1,580.08 1,580.08 0.15 0.07 0.00 0.15 0.07 0.00 0.15 0.07 0.00 0.15 0.07 0.00 | Ended 31.12.2023 Fig. 12.2023 Fig. 12.2023 | Ended 31.12.2023 Ended 31.12.2022 Ended 31.12.2023 Ended 31.12.2023< |

Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.

2) The above results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements), 2015 have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors of their meeting held on February 13,2024. The financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as presrcibed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 7 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016. The current guarter results have been reviewed by the Statutory Auditors of the Company.

The company has with effect from 24th October 2023 started its manufacturing facility for Bitumen Emulsion disclosure under and other road construction materials at Rasayani

f) The company operates in four segments and segment disclosure under Ind AS- 108 "Operating Segment" have been given for the four segments.

For Sanmit Infra Limited

Place : Mumbai Date: 13th February, 2024

Sanjay Makhija Managing Director DIN: 00586770

POLSON LTD

Reg. Office: Ambaghat Vishalqad, Taluka ShahuWadi. District Kolhapur-415 101

Tel. No: 22626437 / 22626439 Email Id: compliance@polsonltd.com Extract of Un-Audited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2023

(₹ in lakhs) Quarter **Particulars** Quarter Previous 9 Months Ended Year Ended Ended Quarter 31.12.2023 31.12.2022 31.03.2023 Ended 31.12.2022 31.12.2023 Ended 30.09.2023 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 6580.12 Total income from operations 2051.62 2256.08 1699.22 7316.36 8604.30 2 Net Profit / (Loss) for the period 183.04 168.30 48.73 421.50 540.77 624.77 (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 3 Net Profit / (Loss) for the period 664.98 183.04 168.30 48.73 624.77 421.50 before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 482.95 4 Net Profit / (Loss) for the period 139.55 123.44 39.61 465.10 313.55 after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income 155.70 119.60 45.06 506.24 318.85 498.51 for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive

60.00

102.87

102.87

60.00

33.01

33.01

60.00

387.58

60.00

116.29

116.29

(excluding

Reserve as

shown in the Balance Sheet

(before extraordinary items)

261.29 387.58 402.46 For and on behalf of the Board For Polson Limited

261.29

60.00

60.00

11557.62

402.46

Place: Mumbai Date: 13/02/2024

Income (after tax)] 6 Equity Share Capital

of previous year)

8 Earnings Per Share

(of ₹ 50/- each)

Basic:

Diluted:

Reserves

Revaluation

AMOL JAGDISH KAPADIA DIN: 01462032 Managing Director

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the Stock Exchange(s) [www.bseindia.com] and the company [www.polsonltd.com].



67440215

(₹ In Lakhs)

SUPRA PACIFIC FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L74140MH1986PLC039547 Read. Office: Dreamax Height, Shop No. I, First floor, Upadhyay Compound, Jija Mata Road,

Near Pump House, Andheri East, Chakala Midc, Mumbai, Maharashtra, India, 400093 Tel: 022 28240444/ 28216736, Email: cs@suprapacific.com, Website: www.suprapacific.com

| Extract of Statement of Standalone | : Unauc | dited | Financial | Results |
|------------------------------------|---------|-------|-----------|---------|
| for the Quarter and Nine Months | ended | Dec | ember 31 | , 2023 |
| | | | | |

| Sr. | 1 | | Quarter Ended | | Nine Mon | ths ended | Year Ended |
|-----|---|-----------------|------------------------|-------------|-------------------------|------------|------------|
| No. | Particulars | 31-12-2023 | 30-09-2023 | 31-12-2022 | 31-12-2023 | 31-12-2022 | 31-03-2022 |
| no. | | 301240404040400 | DOWN ENGLISHED TO SHOW | (Unaudited) | to contra na roose aces | | (Audited) |
| 1 | Total Income from Operations | 718.61 | 591.40 | 377.03 | 1,722.80 | 848.01 | 1,211.10 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Exceptional Items and Tax) | 65.80 | 24.45 | 57.26 | 10.43 | 45.34 | 50.42 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items) | 65.80 | 24.45 | 57.26 | 10.43 | 45.34 | 50.42 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items) | 45.28 | 18.50 | 29.38 | 20.92 | 4.00 | 25.78 |
| 5 | Total Comprehensive Income for the period comprising profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax) | 45.28 | 6.70 | 29.38 | 9.12 | 4.00 | 25.65 |
| 6 | Equity Share Capital (face value of Rs. 10 each) | 2,051.15 | 1,282.90 | 1,128.31 | 2,051.15 | 1,128.31 | 1,282,90 |
| 7 | Other Equity (Excluding revaluation reserve) | 20 | 816.21 | 20 | 92 | | 857.18 |
| 8 | Earnings Per Share (of Rs. 10/- each) (*not annualized) (in Rs.)- | | | | | | |
| 8 3 | 1. Basic | *0.02 | *0.01 | '0.27 | *0.01 | *0.04 | 0.24 |
| | 2. Diluted | *0.02 | *0.01 | *0.27 | *0.01 | *0.04 | 0.24 |

the stock exchange website of BSE (www.bseindia.com) and on Company's website (www.suprapacific.com) The above results of Supra Pacific Financial Services Ltd for the quarter and Half year ended December 31, 2023 were reviewed by the

Audit Committee and has been approved by the Board of Directors at its meeting held on February 13, 2024 and have been subject to audit by the Statutory Auditors of the company. The unaudited Standalone Financial Results are prepared in accordance with Indian Accounting Standards (IndAs) as prescribed under Section 133 of Companies Act. 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and SEBI Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5 July 2016.

For Supra Pacific Financial Services Ltd

Date: February 13, 2024

Place: KOCHI

Joby George Managing Director

VISHVPRABHA VENTURES LIMITED CIN: L51900MH1985PLC034965

Regd. Office: Ground Floor, Avighna Heights, Survey No. 45-4B, Behind Sarvoday Park, Nandivali Road, Dombivli East, Thane, mahartashtra - 421201 Website: www.vishvprabhaventures.com E Mail: cosec@vishvprabhatrading.com Mobile: 8850814600. Extracts of Statement of Unaudited Financial Results for for the Quarter and Nine month ended 31st December 2023

| | Particulars | | Stand | alone | 1 | | | Conso | lidated | | |
|-----|---|-------------------------|-------------------------|-------------------------|-------------------------|-----------------------|-------------------------|-------------------------|-------------------------|-------------------------|-----------------------|
| | | | Quarte | ended | | Year ended | ä . | Quarte | rended | | Year ended |
| | | 31.12.2023 Unaudited | 30.09.2023 Unaudited | 30.06.2023 Unaudited | 31.12.2022 Unaudited | 31.03.2023 Audited | 31.12.2023 Unaudited | 30.09.2023 Unaudited | 30.06.2023 Unaudited | 31.12.2022 Unaudited | 31.03.2023 Audited |
| 1 2 | Total Income from Operations (net) Net Profit / (Loss) for the period | 22,737 | 21,096 | 8,375 | 883 | 18,358 | 22,742 | 21,096 | 8,375 | 883 | 18,358 |
| 3 | (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax | 2,274 | 2,431 | 724 | -1,092 | -147 | -3,503 | 2,087 | 653 | -1,081 | -698 |
| 4 | (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax | 2,274 | 2,431 | 724 | -1,092 | -147 | -3,503 | 2,087 | 653 | -1,081 | -698 |
| 5 | (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and | 1,738 | 2,431 | 724 | -1,092 | -147 | -3,503 | 2,087 | 653 | -1,081 | -698 |
| | Other Comprehensive Income (after tax) | 1,738 | 2,431 | 724 | -1,092 | -147 | -3,503 | 2,087 | 653 | -1,081 | -698 |
| 6 | Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share) | 17,150 | 17,150 | 17,150 | 17,150 | 17,150 | 17,150 | 17,150 | 17,150 | 17,150 | 17,150 |
| 7 | Other equity (excluding Revaluation Reserve) | "Onferent | 10050903 | | VP-PYTHEND | 24,846 | 14000786532 | M.1889.0 | portuenta | 83390301 | 24,137 |
| 8 | Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised) | | | | | | | | | | |
| | a. Basic: | 1.01 | 1.42 | 0.42 | -0.64 | -0.09 | -2 | 1.22 | 0.38 | -0.63 | -0.41 |
| | b. Diluted: | 1.01 | 1.42 | 0.42 | -0.64 | -0.09 | -2 | 1.22 | 0.38 | -0.63 | -0.41 |

Notes:

Place: Dombivali, Thane

Date: 13th February, 2024

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the quarterly results is available on the Company's website at www.vishvprabhaventures.com and the Stock Exchange websites at www.bseindia.com.

For Vishvprabha Venture Limited (Formerly known as Vishvprabha Trading Limited) Mitesh Thakkar

Managing Director

(DIN 06480213)

THIRANI PROJECTS LIMITED Regd. Office: Subol Dutt Building, 13, Brabourne Road, Mezzanine Floor, Kolkata- 700 001, (W.B.), India Telephone: 033 2231 5686, E-mail: info@thiraniprojects.com, Website: www.thiraniprojects.com CIN: L45209WB1983PLC036538

STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31 (Rs. in Lakhs Quarter | Nine Months Quarter | ended ended ended ended

| PARTICULARS | Dec. 31, 2023 (Un-Audited | Dec. 31, 2023 (Un-Audited | Dec. 31, 2022 (Un-Audited | March 31 2023 (Audited) |
|--|---------------------------------|---------------------------------|---------------------------------|-------------------------------|
| Total income from operations (net) Net Profit / (Loss) from ordinary | 21.291 | 63.065 | 25.054 | 78.490 |
| activities after tax | 11.874 | 26.554 | 16.782 | -68.341 |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items) | 16.782 | 45.140 | 16.564 | 14.211 |
| Equity Share Capital | 16.782 | 45.140 | 16.564 | 14.211 |
| Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance | | | | |
| Sheet of Previous year) | 0.000 | 0.000 | 0.000 | -92.020 |
| Earnings Per Share (before extra ordinary items) "(of Rs. 10/- each) | | | | |
| Basic : | 0.059 | 0.131 | 0.083 | -0.338 |
| Diluted : | 0.059 | 0.131 | 0.083 | -0.338 |
| Earnings Per Share (after extra ordinary items) "(of Rs. 10/- each)" | | | | |
| Basic: | 0.059 | 0.131 | 0.083 | -0.338 |
| Diluted : | 0.059 | 0.131 | 0.083 | -0.338 |
| NOTE: The above is an extract of the detaile | | | | |

Results for the Quarter and Nine Months ended 31.12.2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Nine Months ended 31.12.2023 is available on the Company's and Stock Company's website: http://www.thiraniprojects.com/financial-result.php

BSE Limited: www.bseindia.com NOTES: 1) The said financial results were reviewed by the Audit Committee and were

thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 13th February, 2024. 2) In accordance with the requirements under Regulation 33 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Statutory Auditors have performed a limited review of the financial results of Thirani Projects Limited for the quarter and nine months ended 31st December 2023. There are no qualifications in the limited review report issued for the said period. For and on behalf of the Board of Thirani Projects Limited

Place: Kolkata Date: 13.02.2024

UTPAL DEY (Managing Director) DIN: 06931935

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI Ad Plus Mira Road (E) Aries Media

Dombivali (E), Phone: 0251 - 2430030 Mobile: 8779657505 9892333300 Mobile: Ashansi Advertising & Press Relations, Mira Road (E), Budhkar Publicity Pvt. Ltd., Phone: 022-28114235 Kalyan (W). Mobile: 9833933502 Phone: 0251 - 2205995 Mobile: 9322400262 M.S. Advertising, Bhayander (E), Phone: 022-28160100 Dimensions Advertising, Mobile: 9769711727 Dombivli (E). Phone: 0251-2445074 Sugo Advertising, Mobile: 9322597885

> Prabhakar Advertisers, Dombivli (E). Phone: 0251-2448917 Mobile: 9819575111 Radha Advertising,

> > Mobile:

Pinky Advertising,

Ambition Advertising, Ghatkopar(E),

Phone: 24210792 / 94.

Dattaguru Advertising

Mobile: 9870528143

Phone: 2501 3939 / 2501 2323

Mahesh Advertising & Designing,

Phone: 25622469 / 25682469

K. Parth Publicity,

Sanjeevani Advtg.

Sandip Advtg.

Bhandup (W),

Mulund (W),

Pratik Advertising, Mulund (W).
Phone: 25911666

Mobile: 9821154666

Shree Mahapragya

Phone: 21634727

Mobile: 9930350884

Phone: 25638364/65

Synthesis Communications

Mulund (E)

Mulund (E)

Kanjurmarg, LBS Marg,

Phone: 022-25776168

Phone: 022-25946518 Mobile: 9820750922

Mobile: 9819091044

Ghatkopar(E),

Ghatkopar (W),

Ambernath (E), Mobile: 9322681423

9821467209

Dombivli (E). Plasma Advertising, Mobile : 9920909141 9833555898 Phone: 022-27461970 Bajaj Publicity Dombivli (E)

Phone: 71012345 Miblie: 9320962437 Mobile: 9324102060/ 9820152753 Y.B.Kulkarni Advertising, Rahul Advertising Dombivali (W). Phone: 0251 - 2480136

S.Kumar Publicity, Phone: 27898472 Mobile: 9820889848 Siba Ads & Communications,

Phone: 7756982329/ 7028565571

Mayuresh Publicity,

Ronak Advertising,

Phone: 022-65119998

Mobile: 9820200044

Phone: 0250 - 2503913. Mobile: 9923935556

Virar (W).

Vashi. Phone: 27892555/ 61372555 A.M. Corporation, Thane (\hat{W}) . Phone: 67311000.

Advait Advertising, Thane (W). Phone: 25345294 / 25380080. Ashwini Communication,

Phone: 2544 5007 Mobile: 9820927100 Mangal Advtg & Consultancy, Thane (W). Phone: 2538 8134

Mobile: 9869197367 Sahil Advertising Thane (W), Phone: 25406749, Mobile: 9223355732

Thane (W).

Sarathi Enterprises, Thane (W). Phone: 25426604 Mobile: 9920003886

Shireen Advertising, Thane (W). Phone: 25343648 / 25341538

Surbhi Advertising Thane (W).

Phone: 67924448/9, 66743142 Swati Advertisers. Thane (W), Phone: 9820786203

Rivo Advertising, Ghatkopar (W), Phone: 67704000/ 6500 Mobile: 9821306406 Mavekar's Ad Junction,

Sadguru Advertising, Vikhroli (W), Phone: 6128 6128

Dombivli (E). Phone: 0251-2862551 Mobile: 9870017985 Mobile: 9820319546



Authorized Officer.

सेन्सेक्स निफ्टीत तेजी परतली, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये बंपर वाढ

(वृत्तसंस्था) : शेअर बाजारात मंगळवारी उत्साहाचं वातावरण दिसून आलं. बीएसई सेन्सेक्स ४८१अंकांच्या वाढीसह ७१५५५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२७ अंकांच्या वाढीसह २१७४३ अंकांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारात मंगळवारी दिवसभरातील व्यवहार तेजीत राहिले. निफ्टी बँक निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवत होता. आयशर मोटर्सने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून त्याचा करानंतरचा नफा ३४ टक्क्यांनी वादन ९९६ कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. आयशर मोटर्सच्या तिमाही निकालांनी शेअर बाजाराचे अंदाज मागे टाकले. मंगळवारी बाजाराच्या व्यवहारात

चांगली गती दिसून आली आणि

खासगी बॅंकिंग शेअर्समध्ये मोठी

वाढ झाली.

सेन्सेक्स आणि

निफ्टीच्या वाढीसह, निफ्टी मिडकॅप १००. बीएसई स्मॉल कॅप. निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी वाढ नोंदवली गेली. निफ्टी ऑटो टॉप गेनर्सबद्दल बोलायचं झालं तर त्यात कोल इंडिया, यपीएल, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय एचडीएफसी एसबीआय लाइफ आणि विप्रोच्या शेअर्सचा समावेश होता. तर शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये हिंदाल्को, ग्रासिम अल्ट्राटेक सिमेंट. महिंद्रा अँड महिंद्रा. डिविज लॅब,

समावेश होता. व्हॉल्यूमच्या बाबतीत शेअर बाजारातील व्यवहाराबद्दल बोलायचे झाल्यास, हिंदाल्को, कोल इंडिया, आयशर मोटर्स, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, यूपीएल आणि एसबीआय लाइफ शेअर्समध्ये प्रमाणात व्हॉल्यूम दिसून आला आहे. अपोलो हॉस्पिटल, सिप्ला, बजाज ऑटो. रिलायन्स इंडस्टीज आणि डॉ. रेड्डीज लॅबचे शेअर्स पोहोचले. पेटीएम. इलेक्ट्रिक, राजेश एक्सपोर्ट, पॉलीप्लेक्स, विनती ऑरगॅनिक्स, दीपक फर्टिलायझर्स ५१आठवड्यांच्या

पुन्हा कोर्टात पोहोचले अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण, एससीच्या निर्णयावर पुनर्विलोकन याचिका

: उद्योगपती गौतम अदानी आणि अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग यांच्यातला वाद पुन्हा एकदा कोर्टात पोहोचला आहे. शेअर बाजार नियामक सेबीच्या तपासाला हिरवी झेंडी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली आहे. अनामिका जैस्वाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्या अनामिका जैस्वाल यांनी असा युक्तिवाद केला आहे की, सर्वोच्च न्यायालयाने ३ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशाचे पुनरावलोकन करण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून काही सकारात्मक विधाने असूनही, अदानी समृहाने सिक्युरिटीज कायद्यांचे उल्लंघन केले आहे की नाही, याची सेबीची चौकशी अजनही सरू आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सेबीने त्यांच्या अहवालात केवळ २४ तपासांची माहिती दिली आहे. जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सेबीला तीन महिन्यांत तपास पूर्ण करण्यास सांगितले होते. सेबीने आपल्या अहवालात म्हटले की, २४ पैकी २१तपास अंतिम

Tel No. 022-6743 8084. Website: www

Particulars

Net Profit/(Loss) for the period before tax

Net Profit/(Loss) for the period after tax Other comprehensive income (net of tax)
(i) Items that will be reclassified to profit or loss (ii) Items that will not be reclassified to profit or loss (iii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss

Total comprehensive income for the period Paid-up Equity Share Capital

Earnings per share (of ₹10 each) (Not Annualised)

(Face value per share: ₹10)

Other Equity

Place: Mumbai

Date: 13th February 2024

Total income from operations (net)

Net Profit/(Loss) for the period

दरम्यान, SEBI च्या २१प्रकरणांपैकी दोन प्रकरणे शेअरच्या किमतीत फेरफार, संबंधित पक्षाचे व्यवहार उघड करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल १३, इनसाइडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघनाप्रकरणी ५ आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) आणि टेकओव्हरच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एका प्रकरणाचा समावेश आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. अदानी वाढवल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांमुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य US\$ १०० अब्जांनी घसरले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सेबीला या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्यास सांगितले त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए.एम.सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समितीही स्थापन करण्यात आली होती. गेल्या वर्षी मे मध्ये तज्ञ समितीला

(₹ Lakhs)

line month ended 31.12.2023 (Unaudited)

3.76

(9.42)

(9.42) (9.42)

(9.42)

20.00

नवी दिल्ली, दि. १३ (वृत्तसंस्था) होते आणि १प्रकरणे तपासाधीन आहेत.

OSEASPRE CONSULTANTS LIMITED

Neville House, J.N.Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001

CIN: L74140MH1982PLC027652. EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023

31.12.2023

1.24

(3.20)

(3.20)

(3.20)

20.00

(1.60)

31.12.2022

1.19

(1.94)

(1.94) (1.92)

(1.92)

20.00

(0.96)

FOR OSEASPRE CONSULTANTS LIMITED

J.C. BHAM (CHAIRMAN

आपल्या प्रथमदर्शनी अहवालात सेबीच्या बाजूने कोणतीही त्रुटी आढळली नाही.

| Globa | बेंडिpace वृंति (सेन्प्र) दिननी (प्री) मोंद्रणीकृत कार्यालय : ६०५, रुपा सॉलिटेशर विलिन्नेंग, मितनियम विव्राने सीआयपन : एन १४५० एवं २००० एवं १४५० दुरुवनी क्रमांक : २२२- ४९४७ २०१७ इ मेल आयडी : ८७@gjobalspace.l | स पार्क, नवी मुंब ो २११२१९ | ई, ठाणे ४०० ७१ | | |
|---------------|--|-------------------------------|-------------------------------|------------------------------------|------------------------------------|
| | ३१ डिसंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षिः [पहा सेबी (एलओडीआर) नियम २०१५ चा नि | | ची पत्रके | | |
| | ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरी | िद्दीत वित्तीय | निकालांची पत्र | | रुपये लाखांत अर्जन वगळून |
| अनु इस्रोक | तच्चीत | तिमाहीचे आकडे | मानच्या वर्षाये आरुडे | मागच्या वर्षीच्या तिमाहीचे आनले | লাশীন বৰ্গ |
| 92116 | | ३१-१२-२०२३ (अलेखानरीकीत) | ३१/१२/२+२३ (अलेखामरीक्षीत) | ३१/१२/२०२२ (अलेखापरीक्षित) | ३१/०३/२०२३ (लेखापरीक्षित) |
| ę | कार्यानवयनातून मिळानेले एकूण उत्पन्न | 945. NS | ₹₩98. ∠\$ | 800. ¥ć | 1533. B9 |
| , | निञ्चळ नफा / (लोटा) कालावधीकरिला करपूर्व, अपवादास्मक वाबी आणि विशेष वाबी पूर्व] | ta. ¥9 | PHE. 28 | 56. 9V | 293. 39 |
| ٥ | लिखळ तमा / [तांदा] कालावपीवारिता कापूर्व [अपवादास्तरक वात्री / विशेष वात्री पश्चात] | 15. 3h | 12. 19 | 3e/, be/ | 33.PH |
| ٧ | निव्यक्त नमा / [तोटा] कालावधीकरिता करपश्चात, अपवाद्वात्मनक वाबी / विशेष वाबी पश्चात) | t¥. ∠b | 90. Z¥ | 36. 35 | 91. 29 |
| 9. | एकूण सर्वेकष उत्पन्न कातावयोकीता (ज्यात नषा / (तंदा) कातावयोकीता करपश्चात) आणि अन्य सर्वेकष उत्पन्न (करपश्चात) योचा समावेश आहे | tv. 26 | 9e. <¥ | 7e. 59 | 93. Pe |
| E. | पेड अप इंग्विटी समक्षान खंडवल | 0¥38. ≪ | 3¥38. 92 | erwy, EE | ₹₹¥9. E.E. |
| ь | राखीव (पुनर्मृत्यांकन ग्रखीव निधी वनक्न) मामील वर्षीच्या लेखापरीवित ताळवंदात नम्झ करण्यात आल्यानुमार | | | | - |
| ۷ | चति सम्बनात्र अर्जन (सम्बन्धानांचे दर्शनी मृत्य : ६ ६ प्रत्येकी (अर्जांडेल आणि खंडिन कार्योग्चयनासकी) - | | | | |
| | (ए) मूळ | o, 88 | o. #2 | o. 38 | o. 16. |
| | (बी) क्रयल्य्टेड | 0. 19 | e. #c | e. 9t | 0. 15. |

ग्लोबलस्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेड

झालेल्या बैठकीत त्यांना मान्यता देण्यात आली आहे.

. मागील वित्तीय कालावधीसाठी आंकडे. आवस्थल आसेल तिथे पुनःसमृहित करण्यात आले आहेत. वरील प्रमाणे नमृद केलेला सारांश स्टॉक एक्स्चॉज यांच्याकडे सेवी [लिस्टिंग ऑक्लिगेशन ऑड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स] नियम २०१ चा नियम ३३ अनुसार सादर करण्यात आलेल्या विस्तृत निकालांचाआहे. तिमाही/ वार्षिक निकालांची विस्तृत पत्रके स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ www.bseindia.com येथे उपलब्ध आहेत

स्वाक्षरी /

कृष्ण मुरारी सिंग अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०३१६०३६६

New Markets Advisory Limited Regd. Office: Om Metro Chandrakunj, Plot No. 51, 2nd Floor, J.P. Road, Azad Nagar Metro Station, Next to Sony Mony, Andheri (West), Mumbai, Maharashtra, 400058

Extract of the Standalone Un-audited Financial Results for the Quarter Ended on 31/12/2023

| Sr. No. | Particulars | Quarter ended on 31/12/2023 (Un-audited) | Quarter ended on 31/12/2022 (Un-audited) | Nine Month ended on 31/12/2023 (Un-Audited) | Nine Month ended on 31/12/2022 (Un-Audited) | Year ended on 31/03/2023 (Audited) | | | | | |
|------------|---|---|---|--|--|---|--|--|--|--|--|
| 1 | Total Revenue | 0.45 | 2.68 | 2.35 | 7.42 | 8.13 | | | | | |
| 2 | Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) | (1.72) | (1.98) | (9.80) | (24.75) | (27.25) | | | | | |
| 3 | Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items | (1.72) | (1.98) | (9.80) | (24.75) | (27.25) | | | | | |
| 4 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss for the period (After tax) and Other Compreshensive Income(After tax)] | (1.72) | (4.21) | (9.80) | (26.36) | (28.86) | | | | | |
| 5 | Equity Share Capital | 124.00 | 124.00 | 124.00 | 124.00 | 124.00 | | | | | |
| 6 | Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - | | | | | | | | | | |
| | 1. Basic: | (0.14) | (0.16) | (0.79) | (2.00) | (2.20) | | | | | |
| | 2. Diluted: | (0.14) | (0.16) | (0.79) | (2.00) | (2.20) | | | | | |

Note: The above is an extract of the detailed format of the Un-udited Financial Results for the Quarter ended 31st December, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Financial Results is available on the Stock Exchange bsite (www.bseindia.com) and Company's website. For and on behalf of the Board

DATE: 13.02.2024

Allabux Khar DIN: 05152917

सन्मित इन्फ्रा लिमिटेड

टायटनचा

सीआवारन : एल ७०°०९एम एच २०००वीएलसी २८८६४८ ६०१, माखिला रॉबल, ६ वा मजला, एस व्ही रोड, खार (पश्चिम), मुंबई महाराष्ट्र भारत ४०० ०७२ इ.मेल : info@sammltinfraitd.com रांकेतस्यळ : www.sammltinfraitd.com दुरध्वमी क्रमांक : ०२२ - ६७४२ ९१०८

३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निकाल

| | | | स्वतंत्र (रूपर | गेलाखांत) | | |
|---|---------------------------------|-----------------------------------|---------------------------------|---------------------------------|---------------------------------|---------------------------------|
| तपशील | संपलेली तिमाही ३१/१२/२०२३ | संप्रलेली तिमाही ३०/०९/२०२३ | संपलेली तिमाही ३१/१२/२०२२ | संपलेली नऊमाही ३१/१२/२०२३ | संपलेली नऊमाही ३१/१२/२०२२ | संप्रलेले वर्ष ३१/०३/२०२३ |
| कार्यानवयनात्न मिळालेले एकूण उत्पनन (निव्वळ) | २,१६८. ८२ | १,८९१. ४९ | 3,860. 46 | b,ሄኛ६. ሄሪ | १०,३२८. ७ ९ | 88,340. E |
| निव्वळ नफा / [तोटा] कालावधीकरिता करपूर्व, अपवादात्मक बाबी आणि विशेष बाबी पूर्व] | 333. ∠⊎ | ₹ਖ਼३. ८६ | १. २१ | 486. P3 | २१६. ७९ | E.E.b 21 |
| निब्वळ नफा / [तोटा] कालावधीकरिता करपूर्व [अपवादात्मक बाबी / विशेष बाबी पश्चात] | 333. <i>c</i> u | ₹ਖ਼३. ८६ | १. २१ | 486. 33 | २१६. ७९ | EEb. 21 |
| निव्वळ नफा / [तोटा] कालावधीकरिता करपश्चात, अपवादात्मक बाबी / विशेष बाबी पश्चात) | ₹3६, ०२ | १०५, ०९ | ય. | ૩૧૨. ૧૧ | ૨૦૧. ધર | 48E. 01 |
| पेड अप इक्किटी समभाग भांडवल (दर्शनी मूल्य र १ प्रति समभाग) | 84C0. 0C | १५८०. ०८ | 8460.06 | 84K0. 0C | 8460. 06 | ₹4€0. 0. |
| राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून) मागील वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदात नमूद करण्यात आल्यानुसार | | | | | | १५९५. ८१ |
| प्रति समभाग अर्जन (अपवादात्मक बावींच्या पूर्वी) [समभागांचे दर्शनी मूल्य : रु १ प्रत्येकी] मूळ इयरुयुटेड | o, 84 o, 84 | o. ob o. ob | o. oo o. oo | o, २५ o, २५ | o. १3 o. १3 | o. 31 o. 31 |
| प्रति समभाग अर्जन (अपवादात्मक बावींच्या पश्चात) [समभागांचे दर्शनी मृल्य : रु १ प्रत्येकी] मूळ ड्यक्युटेड | a, १५ a, १५ | o. ob o. ob | o, oo o, oo | o. २५ o. २५ | o. १3 o. १3 | o, 3, |

, जावस्वानता मासल तथा मामाल ववाय आकड पुनःसनुाहत करण्यात आल आहत.) वरील प्रमाणे ममूद केलेला सारांश स्टॉक एक्सवेज यांच्याकडे सेवी [लिस्टिंग ऑबिलगेशन ॲड डिस्क्लोजर रिक्वायरमॅट्स] नियम २०१५ वा नियम ३३ अनुसार २) बराज प्रमाण नमृद्र कराज साराण स्टाक प्रक्विज याययाक सवा [जास्ट्रज आधावनाशन अहा हरम्लावन (स्वाययनस्त |) नयम २०१० जा नयम 33 अनुसार साराद करण्यान व्यावेच्या विकास करणा विकास करणा है। अपने स्वायं अवेक्षण सिमिनों आवार्षा अधावना शोह आणि संचावन अध्वात नयम २०१० करणा है। अधावना अध्यात आध्यात आधात अध्यात अध्यात अध्यात आधात अध्यात अध्यात अध्यात आधात अध्यात अध्यात आधात आधात अध्यात अध्यात अध्यात आधात आधात अध्यात आधात आधात अध्यात अध्यात

इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

[परिशिष्ट – ४ – ए] [नियम ८ [६] च्या तरतही पहा] स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना सिक्युरिटायक्षेशन अँड रिकन्स्ट्रक्शनऑफ फिनान्शिअलअसेट्स अँड इन्फोर्समेंटऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ तसेच त्यासह बाचा सिक्युरिटी इंटरेस्ट [इन्फोर्समेंट] नियम २००२ ची तरत् ८ [६] अनुसार स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी इ लिलाव विक्री सूचना याद्वारे आम जनता आणि विशेषतः कर्जदार यांना सूचित करण्यात येते की खालील प्रमाणे नमुद केलेल्या प्रतिपूत मालमत्ताचा ताबा इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेङ [यापुढे ज्यांचाउल्ले संरक्षित भनको असा करण्यात येणार आहे] यांचे प्रापिकृत अभीकारीयांच्याकडून सिक्युटियखोशन अंड रिकन्य्ट्रक्शनआफ फिन्गोंचाअलअसेट्स अंड इन्फोर्सिटऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायद २००२ च्या अनुसार प्राप्त झालेल्या अभिकारांच्या अनुसार कर्जदार यांचेकडून येणे असलेली थकीत रक्कम वसूल कारण्यासाठी घेण्याबावत बोली निम्नस्याक्षरीकार यांच्याकडून खालील प्रमाणे १००१ त्या अनुसार में माराव्या आकराभाव अनुसार कारकडून के असराता करमा रक्ता कर वाहा अस्थानात विकास कार पायाकर पाय मुद्द केलेखा अचल मालमा वरंदी कारणासकी, आमंत्रित करणात येत आहेत ज्या ऑनलाईन आगरे सेल्स आगरे मोर्डिंग आणि इ लिलाव सेवा पागीरार मेससे इन्छेन्टऑ सोल्युशन्सप्रायखेट लिमिटेड [इन्छेन्टऑन] यांचे वेब पोर्टेल म्हणजेच hups ://<u>auctions.inventom.in</u> येथे सादर करणे आवश्यक आहे. कर्जवर यांचे लक्ष कायधाच्या कलम १३ चे उपकलम [८] कडे वेधून घेण्यात येत आहे ज्या अंतर्गत त्यांना त्यांच्या संरक्षित मालमत्ता रिडिम करण्यासाठी कालावधी उपलब्ध करून देण्यात आत आहे. सदरील मालमत्ता प्रत्यक्ष ताब्यात "जशी आहे. जिथे आहे", "जशी आहे. तशी आहे", "जे आहे, ते आहे" आणि "नो रिकोर्स" तत्वावर आहे जिचा तपशील खालील प्रमाणे नमुद केल्यानस्

मालमत्तेचा तपशील

सदनिका क्रमांक १०७, पहिला मजला, कृष्णा निवास १

पेट्रोल पंपाच्या जवळ, मौजे तारापूर, पारसीवाडा, बोईसर

९१ ९८३३४७८७४८ / ९०२९०८६३२१ आणि इ मेल तपशील : <u>care@inventon.net</u> किंवा <u>manoj.das@inventon.net</u> किंवा प्राधिकृत अधिकार

सी ती एस क्रमांक ९११, ९१३, ९१४, ९१५, तारापर

चतःसीमा : पूर्व : फॉरेस्ट सर्कल, पश्चिम : अंतर्गत

(पश्चिम), पालघर, महाराष्ट्र, ४०१ ५०१

रस्ता, दक्षिण : रस्ता, उत्तर : झोपडपट्टी क्षेत्र

. विक्रीच्या सविस्तर अर्टी आणि शर्ती जाणन घेण्यासाठी कपया www.indostarbfc.com येथे उपलब्ध करून देण्यात आलेली लिंक पाहावी आणि आमच्या सेल्प आणि मार्केटिंग तसेच इ लिला

कोणत्याही स्वरूपाची माहिती, चौंकशी आणि मालमत्तेची पाहणी, सहायय, इ लिलावाची प्रक्रिया आणि ऑनलाईन प्रशिक्षण यांच्यासाठी बोलीदार यांनी क्लायंट सर्बिस डिलिक्सी [सीएसडी] विभा

सुचना : कृपया नोंद ख्यादी की संरक्षित धनको हे सर्व कर्जदार चाना स्पीड पोस्ट / / जिस्टर्ड पोस्टच्या माध्यमातून विक्री सुचना जारी करणार आहेत. जर ती कोणत्यादी पश्चकारा स्वीकारली नाही अथवा त्यांना प्राप्त झाली नाही तर विक्री सुचनेचे प्रकाशन हे पर्यायी संवेचे माध्यम म्हणून गृहीत धरण्यात येईल.

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्रमांक ३०५, ३ रा मजला, विंग २ / इ, कॉर्पोरेट अव्हेन्यू, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३

मेल : - <u>connect@indostarlife.com</u> सीआयएन क्रमांक : यु६५९९०एम एच २०१६ पीटीसी २७१५८७

कलम १३ [२] अनुसार

११/०७/२०२२ रु

१३,८०,७९८ /- (रुपये ते

लाख ऐंशी हजार सातशे

अठ्याणव मात्र) दिनांक

१७/०६/२०२२ रोजी अधिक

त्यासह पढील व्याज आणि

होण्याच्या तारखेपर्यंत.

. गडएचएफपीएल, श्री संदेश तळदेवकर यांच्याशी ९६९९९४३४०१ यांच्याशी संपर्क साधावा.

ons.invention.in संरक्षित धनको यांचे संकेतस्थळ पाहावे.

.त्या आमचे संकेतस्थळ येथे https://<u>www.indostarhfc.com</u> /Auction - Notices येथे लिंकच्या अंतर्गत प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

संपर्क **क्रमांक**ः श्री संदेश तळदेवकर ९६९९९४३४०१

कर्जदार यांचा तपशील

एलएनव्हीआयआरओएचएल

शाखाः मुंबई विरार,

कर्जदार : मुझफ्फर अकबर बीज

सह कर्जदार : मुमताज अकबर

बीज, अजय नरेंद्र अहिरराव

(हमीदार)

इ लिलावाच्या अटी आणि शर्ती

स्थळ : महाराष्ट

तमचे सेल्स आणि मार्केटिंग आणि इ लिलाव सेवा भागीदार

मेसर्स इन्व्हेंटन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी

स्थळ : खोपोली

दिनांक : १२ फेब्रुवारी २०२४

०९२१००१९०२६

स्वाक्षरी / -संजय माखिज व्यवस्थापकीय संचालव

INDOSTAR

ईएमडी / ब्रोली

₹ 80,000 /-

०१/०३/२०२४ वेळ

वाजता ते ११. ३०

मिनिटांचा

अमर्यादित वाढाव

TECHNOJET CONSULTANTS LIMITED

ville House, J. N.Heredia Marg, Ballard Estate, Muml Tel No. 022-66620000. Fax 022-66192001. www.technojet.in Email:technojetconsultantslimited@gmail.com CIN: L74210MH1982PLC027651

The above is an extract of the detailed format for the quarter and nine months ended 31s December,2023 results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The Full format is available on the Stock Exchange website viz. www.bseindia.com and also available on the Company's website viz. www.oseaspre.com. The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held of Tuesday, 13th February, 2024.

| | XTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RES NINE MONTHS ENDED 31ST DE | CEMBER, | 2023 | (₹ Lakhs |
|----------|--|--|--|---|
| Sr No | Particulars | Quarter ended 31.12.2023 (Unaudited) | Quarter ended 31.12.2022 (Unaudited) | Nine month ended 31.12.2023 (Unaudited |
| 1 | Total income from operations (net) | 1.03 | 0.96 | 3.15 |
| 2 | Net Profit/(Loss) for the period | | | |
| | (before tax and exceptional items) | (2.71) | (0.77) | (7.69) |
| 3 | Net Profit/(Loss) for the period before tax | ' ' | | |
| | (after exceptional items) | (2.71) | (0.77) | (7.69) |
| 4 | Net Profit/(Loss) for the period after tax | (2.71) | (0.76) | (7.69) |
| 5 | Other comprehensive income (net of tax) | ' ' | , , | , , |
| | (i) Items that will be reclassified to profit or loss | - | | - |
| - 1 | (ii) Items that will not be reclassified to profit or loss | - | - | - |
| - 1 | (iii) Income tax relating to items that will | | | |
| | not be reclassified to profit or loss | - | - | - |
| | Other Comprehensive Income (OCI) | | | - |
| 6 l | Total comprehensive income for the period | (2.71) | (0.76) | (7.69) |
| 7 I | Paid-up Equity Share Capital | ` ′ | , , | ` ′ |
| | (Face value per share: ₹10) | 20.00 | 20.00 | 20.00 |
| 8 I | Other Equity | - | - | - |
| 9 | Earnings per share (of ₹10 each) (Not Annualised) | | | |
| | (a) Basic (₹) | (1.36) | (0.38) | (3.85) |
| | (b) Diluted (₹) | (1.36) | (0.38) | (3.85) |

The above is an extract of the detailed format for the quarter and nine months ended 31st December, 2023 results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The Full format is available on the Stock Exchange website viz.

www.Technojetconsultants.in
The above results have been reviewed and recommended by the Audit Committee are approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 13th February, 2024.

FOR TECHNOJET CONSULTANTS LIMITED

J.C. BHAM (CHAIRMAN Date: 13th February 2024

SANMITRA COMMERCIAL LIMITED

Regd. Office: 13, Prem Niwas, 652, Dr. Ambedkar Road, Khar(West), Mumbai 400052

Extract of the Standalone Un-audited Financial Results for the Quarter Ending on 31/12/2023

| Sr. No. Particulars ended on 31/12/2023 (Un-audited) (Un- | | (Amount in Lakha | | | | |
|--|--|------------------------|------------------------|--|--|---|
| | Particulars | ended on 31/12/2023 | ended on 31/12/2022 | Nine Month ended on 31/12/2023 (Un-Audited) | Nine Month ended on 31/12/2022 (Un-Audited) | Year ended on 31/03/2023 (Audited) |
| 1 | Total income | 0.28 | 2.34 | 5.36 | 2.40 | 6.93 |
| 2 | (before Tax, Exceptional and / or | (2.26) | (1.07) | (4.38) | (6.02) | (4.31) |
| 3 | Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items | (2.26) | (1.07) | (4.38) | (6.02) | (4.30) |
| 4 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss for the period (After tax) and Other Compreshensive Income(After tax)] | (5.55) | 6.41 | 0.14 | 5.34 | (0.02) |
| 5 | Equity Share Capital | 110.00 | 110.00 | 110.00 | 110.00 | 110.00 |
| 6 | Earnign Per Shares (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - | | | | | |
| | 1. Basic: | (0.21) | (0.10) | (0.40) | (0.55) | (0.39) |
| | 2. Diluted: | (0.21) | (0.10) | (0.40) | (0.55) | (0.39) |

The above is an extract of the detailed format of the Un-udited Financial Results for the Quarter, ended 31st December 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Financial Results are available on the Stock Exchange websites

DATE: 13/02/2024 PLACE: MUMBAI DIN No-01136800

इनोव्हासिंथ इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

स्वाक्षरी /- प्राधिकतअधिकार्र

सीआयएन :एल ६७१२०एमएच २००८पीएलसी १७८९२३

नोंदणीकृत कार्यालय :सदिनका क्रमांक सी –२/३, केएमसी क्रमांक ९१, इनोव्हासिंथ कॉलनी, खोपोली, ४१० २०३, महाराष्ट्र संकेतस्थळ : www.innovassynthinvestments.in इ मेल :secretarial@innovassynthinvestments.in

३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित एकत्रित आणि स्वतंत्र वित्तीय निकालांचा सारांश

| | | | स्वतंत्र | | एकत्रित | | | |
|---------|--|---|------------------------------------|---|---|------------------------------------|---|--|
| अ. क्र. | तपशील | ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेली तिमाही | ३१ मार्च २०२३ रोजी संपलेले वर्ष | ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेली तिमाही | ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेली तिमाही | ३१ मार्च २०२३ रोजी संपलेले वर्ष | ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेली तिमाही | |
| q | कार्यान्वयनातून मिळालेले एकूण उत्पन्न | - | ٩. ९६ | - | - | ٩. ९६ | - | |
| २ | निव्वळ नफा / [तोटा] कालावधीकरिता करपूर्व, अपवादात्मक बाबी आणि विशेष बाबी पूर्व] | (৭७. २९) | (६५. ६३) | (৭७. ৭९) | (३८३. ७९) | (१५७. ७०) | (४२९. ३३) | |
| 3 | निव्वळ नफा / [तोटा] कालावधीकरिता करपूर्व | | | | | | | |
| | [अपवादात्मक बाबी / विशेष बाबी पश्चात] | (৭७. ২९) | (६५. ६३) | (৭७. ৭९) | (३८३. ७९) | (৭৭७. ७०) | (४२९. ३३) | |
| 8 | निव्वळ नफा / [तोटा] कालावधीकरिता करपश्चात, अपवादात्मक बाबी / विशेष बाबी पश्चात) | (৭७. २९) | (६५. ६३) | (৭७. ৭९) | (३८३. ७९) (৭५७. ७०) | (४२९. ३३) | | |
| ч | एकूण सर्वकष उत्पन्न कालावधीकरिता [ज्यात नफा / तोटा) कालावधीकरिता (करपश्चात) आणि अन्य सर्वकष उत्पन्न (कर पश्चात) यांचा समावेश आहे. | (৭७. २९) | (६५. ६३) | (१७. १९) | (३८३. ७९) | (৭५७. ७०) | (४२९. ३३) | |
| Ę | इक्विटी समभाग भांडवल | २४२७. ८० | २४२७. ८० | २४२७. ८० | २४२७. ८० | २४२७. ८० | २४२७. ८० | |
| (g | राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून) मागील वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदात नमूद करण्यात आल्यानुसार*# | | - | - | - | - | - | |
| ۷ | प्रति समभाग अर्जन (रु १० प्रत्येकी)** | | | | | | | |
| | (अखंडित आणि खंडित कार्यान्वयनासाठी) | | | | | | | |
| | मूळ | (০. ০৬) | (০. ২৬) | (০. ০৬) | (৭. ५८) | (०. ६५) | (9. ७७) | |
| | डायल्युटेड | (0,09) | (০, ২৬) | (0, 09) | (৭. ५८) | (০, ६५) | (9. ७७) | |

३९ डिसेंबर २०२३ रोजी संपलेली तिमाहीसाठी कंपनीचे स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालांचा आढावा अंकेक्षण समितीने त्यांच्या दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत घेतला आहे आणि त्याला संचालक मंडळाने त्यांच्या १२ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीला वरील प्रमाणे नमुद करण्यात आलेल्या निकालांच कंपनीच्या वैधानिक लेखा परीक्षकांनी आढावा घेतला आहे. सूचना : – वरील प्रमाणे नमूद केलेला सारांश स्टॉक एक्स्चेंज यांच्याकडे सेबी [लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स] नियम २०१५ चा नियम ३३ अनुसार सादर करण्यात आलेल्य आणि ३१ डिसॉबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीला विस्तृत वितीय निकालांचा सारांश आहे. तिमाही/ निकालांची विस्तृत पत्रके स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ www.bseindia.com येथे तसेच कंपनीचे संकेतस्थळ www.innovassynthinvestments.in येथे उपलब्ध आहेत.

इनोव्हासिथ इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड यांच्या संचालक मंडळाच्या वतीने आणि त्यांच्या करिता

डॉ हार्दिक जोशीपुरा समीर पखाली सीएस आणि सीएफओ सीएमडी डीआयएन : ०९३९२५११

AGARWAL INDUSTRIAL CORPORATION LIMITED

-202, Eastern Court, Sion Trombay Road Chen Tel No. 022-25291149/50. Fax : 022-25291147 CIN L99999MH1995PLC084618

Web Site: www.aicltd.in, Email: contact@aicltd.in

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

| | | | | | | | (Rs. In Lakh | |
|-------|--|-----------------------------|---------------------------------|-----------------------------|-----------------------------|---------------------------------|-----------------------------|--|
| , | Particulars | | Standalone | | Consolidated | | | |
| S.No. | | Quarter Ended 31/12/2023 | Nine Months ended 31/12/2023 | Quarter Ended 31/12/2022 | Quarter Ended 31/12/2023 | Nine Months ended 31/12/2023 | Quarter Ended 31/12/2022 | |
| | | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | |
| 1 | Total Income from Operations | 40,934.52 | 1,13,582.29 | 49,026.24 | 48,908.65 | 1,35,222.42 | 55,390.81 | |
| 2 | Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional) | 2,180.55 | 4,740.13 | 2,164.69 | 3,337.15 | 8,357.66 | 3,087.97 | |
| 3 | Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional items) | 2,180.55 | 4,740.13 | 2,164.69 | 3,337.15 | 8,357.66 | 3,087.97 | |
| 4 | Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional items) | 1,625.27 | 3,534.72 | 1,608.06 | 2,762.60 | 7,121.31 | 2,521.46 | |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 1,625.27 | 3,534.72 | 1,608.06 | 2,738.71 | 7,249.30 | 2,643.58 | |
| 6 | Equity Share Capital | 1,495.78 | 1,495.78 | 1,495.78 | 1,495.78 | 1,495.78 | 1,495.7 | |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year (Other Equity) | - | - | - | | - | | |
| 8 | Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - | | | | | | | |
| | 1. Basic(₹): | 10.87 | 23.63 | 11.24 | 18.47 | 47.61 | 17.6 | |
| | 2. Diluted (₹): | 10.87 | 23.63 | 11.24 | 18.47 | 47.91 | 17.6 | |

The above Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended on December 31, 2023 of Agarwal Industrial Corporation Limited ("The Company") drawn in terms of Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015 as amended, are reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors today i.e February 13, 2024 and are subjected to Limited Review by the Auditors of the Company. These financial results are available at the Company's and Stock Exchanges' websites. During the Mine Months' period ended on 31, December, 2023 in the current financial year 2023-24, the Company under its Ancillary Infra – Bitumen and allied products segment, sok 3.02 Lakhs MTs of Bitumen and allied products as compared to 2.72 Lakhs MTs sold during the corresponding period in the previous year thus registering a growth of 11.02 %.

The above Consolidated Financial Results for the Quarter & Nine Months Ended on December 31, 2023 include the financial results of its Wholly Owned Subsidiary (WOS) Companies-(i

Bituminex Cochin Private Limited, (ii) AIC. Overseas Fz-LLC (iii) Agarwal Translink Private Limited and (iv) AIC. Finance Private Limited.

The Company's operations are segregated into 3 Segments which are (a) Ancillary Infra [Bitumen and allied products] (b) Logistics and (c) Windmill. These businesses are of seasons nature due to which revenue and profits get varied accordingly.

The Company's Indian Wholly Owned Subsidiary Company - Bituminex Cochin Private Limited is also in the business of manufacturing and trading of Bitumen and allied products wher its Overseas Wholly Owned Subsidiary Company - AICL Overseas FZ- LLC, RAS AL KHAIMAH, UAE is in the business activity of Petroleum Products Vessel chartering and is in possession

vessels and is carrying its commercial operations in accordance with the guidelines / notifications with regard to Overseas Direct Investments (ODI) issued by the Reserve Bank of India

from time to time. This Overseas WOS presently has its own 10 Petroleum Products Vessels which together have ferrying capacity of about 1.02 Lakhs MTs. Agarwal Translink Private Limited is another Indian Wholly Own Subsidiary of the Company which is engaged in the business of transportation of Bitumen, LSHS and owns large fleet of specialized Bitumen Tankers and also operates a BPCL Petrol Pump in Shahpur, Asangaon, Maharashtra. Further, the Company have, also incorporated an NBFC (Non Deposit) Company as WOS of the Company and in this regard, an application to be made to the Reserve Bank of India for issuance of Licence is under process. The Basic and Diluted Earnings Per Share (EPS) has been calculated for the current and previous periods/years in accordance with IND AS-33 The Company and its subsidiaries have not discontinued any of its operations during the period under review.

Previous periods' figures have been regrouped/ rearranged wherever necessary to confirm to the current period's classification The operations /profitability of the Company and its subsidiary companies continue to perform better and are expected to do still better in the periods to come

DIN No. 01335107

For Agarwal Industrial Corporation Limite Lalit Agarwa

Date: February 13, 2024